

...continued from previous page.

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% to total	No. of Equity Shares allocated/ allotted per Applicant	Ratio	Total Number of shares allotted
1,05,600	1	100.00	1,05,600	100.00	1,05,600	1:1	1,05,600
TOTAL	1	100.00	1,05,600	100.00	1,05,600	-	1,05,600

The Board of Directors of the Company at its meeting held on June 27, 2025 has approved the Basis of Allocation of Equity Shares as approved by the Designated Stock Exchange viz. BSE Limited and has authorized the corporate action for Issue of the Equity Shares to various successful applicants. The CAN-cum-allotment advices and/or notices shall be forwarded to the email ID's and address of the Applicants as registered with the depositories / as filled in the application form on or before June 27, 2025. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount shall be processed on or prior to June 30, 2025. In case the same is not received within ten days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the SME Platform of BSE Limited within Three working days from the date of the closure of the Issue.

**Note:** All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 27, 2025 ("Prospectus") filed with Registrar of Companies, NCT of Delhi & Haryana.

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Maashitla Securities Private Limited at [www.maashitla.com](http://www.maashitla.com). All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First Sole applicants, serial number of the Bid cum Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

REGISTRAR TO THE ISSUE



**MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED**  
451, Krishna Apra Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi-110034, India.  
**Telephone:** 011-4781432  
**E-mail:** [ipo@maashitla.com](mailto:ipo@maashitla.com)  
**Investor Grievance E-mail:** [investor.ipo@maashitla.com](mailto:investor.ipo@maashitla.com)  
**Website:** [www.maashitla.com](http://www.maashitla.com)  
**Contact Person:** Mr. Mukul Agrawal  
**SEBI Registration No.:** INR000004370

For Icon Facilitators Limited

Sd/-

**Dinesh Makhija**  
Managing Director

Date: June 30, 2025  
Place: New Delhi

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF ICON FACILITATORS LIMITED.

**Icon Facilitators Limited** is proposing, subject to market conditions, public Issue of its equity shares and has filed the Prospectus dated June 27, 2025 with the Registrar of Companies, NCT of Delhi & Haryana. The Prospectus is available on the website of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), the website of the Book Running Lead Manager at [www.khambattasecurities.com](http://www.khambattasecurities.com), website of the BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and website of our Company at [www.iconf.in](http://www.iconf.in). Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details, investors shall refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 27 of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933.

FORTUNA - SHARE

XPRO INDIA LIMITED

CIN : L25209WB1997PLC085972  
**Registered Office :** Barjora Mejia Road, P.O. - Gtugoria  
Tehsil - Barjora, Dist. - Bankura, West Bengal - 722 202  
**Tel. :** 91-9775301701, **Email :** [cosec@xproindia.com](mailto:cosec@xproindia.com), **Website :** [www.xproindia.com](http://www.xproindia.com)

**NOTICE** is hereby given that the **Twenty Eight Annual General Meeting (AGM)** of the Members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on **Friday, July 25, 2025 at 10.30 A.M.** to transact the Business set out in the Notice of the 28th AGM dated May 29, 2025.

The Notice convening the 28th AGM and Annual Report for the year 2024-25 in electronic mode have been sent to all the members whose e-mail ids are registered with Depository Participant(s)/ Company/ Registrar and Share Transfer Agent of the Company viz. M/s. MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) ("MUFG Intime") in conformity with the regulatory requirements. The date of completion of dispatch of the Notices in permitted mode(s) is June 30, 2025. The Annual Report for the year 2024-25 and the Notice of 28th AGM are also available on the Company's website at [www.xproindia.com](http://www.xproindia.com), on the website of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) & [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the website of MUFG Intime at <https://intimevote.linkintime.co.in/>.

A letter providing the web link for accessing the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to those shareholders who have not registered their e-mail ID with the Company / Depositories.

The Company has provided its Members the facility to cast their vote electronically on all the Resolutions set out in the Notice through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose services of MUFG Intime have been engaged by the Company. The remote e-voting period commences on Tuesday, July 22, 2025 from 9.00 A.M. (IST) and ends on Thursday, July 24, 2025 at 5.00 P.M. (IST) after which the voting portal will be disabled by the MUFG Intime and no voting shall be allowed. In case of any queries regarding login / e-voting, you may send an email to a request at [enotices@linkintime.co.in](mailto:enotices@linkintime.co.in) or Contact on - Tel : 022 - 4918 6000.

A member may participate in the AGM through VC/OAVM even after exercising his/her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

A Member who will be present in the AGM through VC/OAVM facility and has not cast his/her vote on the Resolutions through remote e-voting and is otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting during the AGM.

The detailed procedure for remote e-voting, e-voting during the time of AGM and participation in the AGM through VC/OAVM is provided in the Notice of the 28th AGM.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by our RTA as on the cut-off date, i.e., Friday, July 18, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting during the AGM.

Members are requested to carefully read the notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

NOTICE of Book Closure for the purpose of Dividend & Annual General Meeting

The Board of Directors at their Meeting held on May 29, 2025 recommended a Dividend of Rs. 2.00 per Equity Share of Rs. 10/- each for the financial year ended March 31, 2025, subject to the approval of shareholders of the Company.

In this regard, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from July 19, 2025 to July 25, 2025 (both days inclusive) for the purpose of the 28th AGM and also for determining the eligibility for payment of Dividend, if approved by the shareholders at the AGM.

The Dividend will be paid within 30 days from the conclusion of the AGM, to the shareholders whose names appear on the Company's Register of Members or in the records of the Depositories as Beneficial Owners, as at the end of business hours on Friday, July 18, 2025 i.e. the date prior to the commencement of book closure.

Payment of Dividend shall be made through electronic mode to the shareholders who have registered their bank account details with the Company / Depositories. Shareholders are informed that in terms of the provisions of the Finance Act 2020, dividend paid or distributed on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of the Shareholder and such payment of Dividend will be subject to deduction of tax at source at applicable rates.

Place : Kolkata  
Dated : June 30, 2025

By order of the Board  
Kamal Kishor Sewda  
Company Secretary

ACCURACY SHIPPING LIMITED

CIN: L52321GJ2008PLC055322  
**Registered Office:** ASL House, Plot No. 11, Survey No 42, Meghpar Borichi, Anjar Kachchh - 370 110, Gujarat, India  
**Mail:** [investors@aslindia.net](mailto:investors@aslindia.net) | **website:** [www.aslindia.net](http://www.aslindia.net)

**NOTICE** is hereby given to the members of Accuracy Shipping Limited ("the Company") that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, and other applicable provisions, if any, of the Act, Rules, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the Company is seeking approval from its members by passing the resolution for Appointment of Independent Director of the Company, as set out in the Postal Ballot Notice dated June 30, 2025 through the remote e-voting process.

In compliance with the requirements of the MCA Circulars, the hard copy of Postal Ballot Notice have not been sent to the members for this Postal Ballot and members are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

The Board of Directors of the Company at its meeting held on Monday, June 30, 2025, had appointed M/s Piyush Prajapati & Associates, Practicing Company Secretary, (Membership No. F12711, C.P. No. 18332), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through e-voting process in a fair and transparent manner.

The Postal Ballot Notice is being sent by way of e-mail to all members/beneficiaries whose names appear on the Register of Members/Record of Depositories as on Friday, June 27, 2025 ('Cut-off-date') and who have registered their email addresses in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants. A copy of the Postal Ballot Notice is also available on the website of the Company [www.aslindia.net](http://www.aslindia.net) and in the website of NSE [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

The Members whose email addresses are not registered with the Company or with the Depository through the concerned Depository Participants and in consequence could not receive the Postal Ballot Notice may get their email registered with their respective Depository Participant(s). Post successful registration of the email, the shareholder may write to Company at [investors@aslindia.net](mailto:investors@aslindia.net) to get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this Postal Ballot. For details pertaining to the manner of casting vote through remote e-voting, Members are requested to carefully follow the instructions as set out in the Postal Ballot Notice.

Members are requested to note that they can vote on the resolution specified in the Postal Ballot Notice, only by way of e-voting, during the period commencing from Wednesday, July 02, 2025 at 09:00 am (IST) and end on Saturday, August 02 2025 at 05:00 pm (IST). The assent or dissent received after such date and time shall be treated as if reply from the Member has not been received.

June 30, 2025  
Anjar

For Accuracy Shipping Limited  
Sd/-  
Vinay Dinanath Tripathi  
Managing Director



POONAWALLA FINCORP

POONAWALLA FINCORP LIMITED

**Registered Office:** 201 and 202, 2nd Floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra  
**Corporate Office:** Unit No 2401, 24th Floor, Altimus, Dr. G.M. Bhosale Marg, Worli, Mumbai, Maharashtra-400018  
**Phone:** 020 6780 8090; **CIN:** L51504PN1978PLC209007  
**Website:** [www.poonawallafincorp.com](http://www.poonawallafincorp.com); **Email:** [secretarial@poonawallafincorp.com](mailto:secretarial@poonawallafincorp.com)

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 45th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 45th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Poonawalla Fincorp Limited ("the Company") will be held on **Tuesday, July 29, 2025 at 03:00 P.M** through Video - Conferencing ("VC")/Other Audio-Visual means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules made thereunder, read with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 ("SEBI Circulars") in this regard and providing certain relaxation from compliances with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing regulations").

In compliance with the said MCA Circulars and SEBI Circulars and the SEBI Listing Regulations as amended, the Notice of 45th AGM and Annual Report for FY 2024-25 shall be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depositories/ Company's Registrar Share Transfer Agent ("RTA") and will be made available on the Company's website at ([www.poonawallafincorp.com](http://www.poonawallafincorp.com)) and websites of the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and website of the BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), where the equity shares of the Company are listed. Pursuant to above circulars, physical copies of the Annual Report for financial year 2024-25 will be sent only to those Members who specifically request for the same.

Remote E-Voting:

Member can attend and participate in AGM only through VC/OAVM facility. The detailed instruction pertaining to remote e-voting and e-Voting on the AGM Day will be provided in the Notice of the AGM.

Manner of Registering/ updating of e- mail addresses:

In case Members have not registered/updated their email address with the Depositories/RTA kindly follow the below instructions to enable the Company to provide you with a copy of Notice of AGM and Annual Report and to participate and vote in Resolutions.

Instructions to register/update the E-mail ID:

<b>Physical Holding</b>	Members are requested to register / update the same by submitting duly filled and signed Form ISR-1 with the RTA i.e. <b>MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited)</b> <a href="mailto:rnt.helpdesk@in.mpms.mufg.com">rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</a>
<b>Demat Holding</b>	Please contact your Depository Participant (DP) and register your email address.

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to [secretarial@poonawallafincorp.com](mailto:secretarial@poonawallafincorp.com)

Manner of casting votes through remote e-voting and e-voting during the AGM:

The Company will be providing remote e-voting facility and e-voting facility at the AGM to its Members holding shares as on the cut-off date i.e Tuesday, July 22, 2025, to cast their votes on the business that will be set forth in the Notice of AGM.

**Transfer to Investor Education and Protection Fund (IEPF):** Equity Shareholders are requested to claim their unclaimed/unpaid dividend if any, for the financial years 2017-18 to 2023-24 by logging their request with our RTA on or before August 25, 2025 to avoid the transfer of the same to IEPF.

Book Closure Notice:

Pursuant to the provisions of Section 91 of the Act and the Rules framed thereunder, Notice is hereby given that the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 23, 2025, to Tuesday, July 29, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

Reminder to update KYC details:

For Members holding shares in physical mode, in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated 7th May, 2024, the security holders (holding securities in physical form), whose folio(s) do not have PAN or Choice of Nomination or Contact Details or Mobile Number or Bank Account Details or Specimen Signature updated, shall be eligible for any payment including dividend, interest or redemption in respect of such folios, only through electronic mode with effect from April 01, 2024. Physical security holders are requested to submit their PAN, KYC details including Bank details and Nomination details to our RTA at [rnt.helpdesk@in.mpms.mufg.com](mailto:rnt.helpdesk@in.mpms.mufg.com) for immediate action. A copy of such forms can be downloaded from the website of the Company at [www.poonawallafincorp.com](http://www.poonawallafincorp.com) or from the website of our RTA at [www.in.mpms.mufg.com](http://www.in.mpms.mufg.com) → Resources → Downloads → KYC → Formats for KYC.

**In view of the said SEBI mandate, we urge Members holding shares in physical form to submit the required forms along with the supporting documents at the earliest.**

**Registered Office:** For Poonawalla Fincorp Limited  
201 and 202, 2nd floor, AP81, Koregaon Park Annex, Mundhwa, Pune - 411036

Sd/-

**Shabnum Zaman**  
Company Secretary  
ACS: 13918

Date : June 30, 2025

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Notice of 17<sup>th</sup> Annual General Meeting and e-voting information

**NOTICE** is hereby given that 17th Annual General Meeting ('AGM') of the members of Bajaj Housing Finance Limited (the 'Company') is scheduled to be held on **Wednesday, 23 July 2025 at 3:45 p.m. (IST)** at Hotel Hyatt Regency, Opposite Weikfield IT Citi Info Park, Nagar Road, Viman Nagar, Pune - 411 014, to transact the business as set out in the Notice convening 17th AGM. The said Notice along with Proxy form, attendance slip and Annual Report for the financial year 2024-25 has been sent on Monday, 30 June 2025 to the members holding shares as on Friday, 20 June 2025 (cut-off date for the purpose of dispatch of Notice) through email at their registered email-ID.

In accordance with the Regulation 36 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), a letter containing the web-link and QR Code for accessing the Annual Report for financial year 2024-25 and Notice of 17th AGM, including the exact path, is being dispatched alongwith login credentials to the members who have not registered their email address with the Company for remote e-voting. Physical copies of the said documents will be made available, free of cost, to members who request the same.

The aforesaid documents are available on the Company's website at <https://www.bajajhousingfinance.in/annual-reports>, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of KFin Technologies Ltd. ('KFin') at <https://evoting.kfintech.com>

Pursuant to provisions of the SEBI Listing Regulations, the Company is also providing facility of one-way live webcast of the proceedings of 17th AGM. More information on the webcast is available in the Notice of 17th AGM.

In compliance with provisions of section 108 of the Companies Act, 2013 and rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and regulation 44 of the SEBI Listing Regulations and SEBI master circular dated 11 November 2024, the members are hereby further notified that:

- The Company is providing e-voting facility to its members to cast their vote by electronic means on the resolutions set out in the Notice of AGM. KFin has been appointed as e-voting service provider for 17th AGM.
- Remote e-voting shall commence from Saturday, 19 July 2025 (9:00 a.m. IST) and shall end on Tuesday, 22 July 2025 (5:00 p.m. IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. IST on Tuesday, 22 July 2025.
- Cut-off date for the purpose of e-voting shall be Wednesday, 16 July 2025 ('cut-off date'). A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners as on the said date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company.
- Persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and who are eligible members as on the cut-off date, may obtain the User ID and Password from KFin by sending request on [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) from registered email-ID.
- Members who have not registered their email addresses are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). Members holding securities in physical mode may reach out on toll free number 1800 309 4001 for obtaining User ID and password or may write to KFin at [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) from their registered e-mail ID.
- User ID and password for remote e-voting is sent in the email, where Notice is sent by email and is printed on the letter sent to the members whose email-ID are not registered with the Company or KFin.
- Members present at the meeting and who have not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The instructions for voting at the AGM are provided in the Notice of 17th AGM.
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be allowed to vote again at the AGM.
- In case of any queries/grievances, related to e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting user manual available at <https://evoting.kfintech.com>. Further, members may reach out at the contact details mentioned below for addressing e-voting related grievances:

<b>Mr. Mohd. Mohsin Uddin</b> Senior Manager <b>KFin Technologies Ltd.</b> Unit: Bajaj Housing Finance Ltd. Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, Telangana - 500 032. Email-ID: <a href="mailto:mohsin.mohd@kfintech.com">mohsin.mohd@kfintech.com</a> / <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a> Toll free no.: 1800 309 4001	<b>Mr. Atul Patni</b> Company Secretary <b>Bajaj Housing Finance Limited</b> 5th Floor, B2 Cerebrum IT Park, Kumar City, Kalyani Nagar, Pune - 411 014, Maharashtra. Email-ID: <a href="mailto:bhfinvestor.service@bajajhousing.co.in">bhfinvestor.service@bajajhousing.co.in</a> Tel No.: (020) 7187 8060
--	---

- Individual members holding shares in dematerialised mode may reach out at the below contact details for any issues in respect of e-voting through Depository(ies) (i.e., NSDL and CDSL):

<b>NSDL</b>	<b>CDSL</b>
Email ID: <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> Toll free no.: (022) 4886 7000 / 1800 1020 990	Email ID: <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> Toll free no.: 1800 2109 911

Members who have not registered their email ID and address and therefore did not receive the Annual Report for FY2025 and Notice of the 17th AGM, are requested to update the same by submitting Form ISR-1 available on the website of the Company at <https://www.bajajhousingfinance.in/investor-relations-investor-request-forms>, duly filled and signed along with requisite supporting documents to KFin in case of physical holding. The request will be registered subject to the compliance with the requirements of SEBI in this regard. In case of demat holding, members are requested to reach out to their respective DPs for updating the above-mentioned details.

For Bajaj Housing Finance Limited

Sd/-

**Place: Pune**  
**Date: 30 June 2025**

**Atul Patni**  
Company Secretary

CIN: L65910PN2008PLC132228 | Regd. Office: Bajaj Auto Limited Complex  
Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411035 | Tel: (020) 7187 8060  
Email ID: [bhfinvestor.service@bajajhousing.co.in](mailto:bhfinvestor.service@bajajhousing.co.in)  
Website: <https://www.bajajhousingfinance.in/>



## तेलंगणात भाजपला धक्का

आमदार राजा सिंह यांचा पक्षाला रामराम

**हैदराबाद** : तेलंगणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिंह हे गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी आपला राजीनामा केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे पाठविला आहे.

या राजीनाम्यामागे प्रदेशाध्यक्ष पद मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी एन. रामचंद्र राव यांच्या नावावर पक्षश्रेष्ठांनी शिक्कामोर्तब केल्याने टी. राजा सिंह यांनी

पक्षाचा राजीनामा दिला. सध्या हे पद जी. किशन रेड्डी यांच्याकडे आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. राजा सिंह यांनी रेड्डी यांना पाठविलेल्या पत्रात पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या संभाष्य निवडीचा निर्णय केवळ माझ्यासाठीच नव्हे तर लाखो कार्यकर्ते, नेते आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेल्या मतदारांसाठी धक्कादायक आणि



निराशाजनक आहे. राज्यात अनेक सक्षम ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदार आहेत. ज्यांनी पक्षवादीसाठी अथक परिश्रम घेतले आहेत. पक्षाला पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे ताकद, विश्वासार्हता आहे. दुर्दैवाने, काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल केली, असा आरोप केला.

## मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे

**बंगळूरु** : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा बाबींवर निर्णय घेणे पक्षश्रेष्ठांचे काम आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे सांगितले. काँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी राज्यातील नेतृत्व बदलाची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठांनी विचार केला आहे. योग्यवेळी डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते.

दोन ते तीन महिन्यांत मोठा राजकीय बदल होईल, असे म्हटले होते.

राज्यात ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री बदलला जाणार का ? असा सवाल खर्गे यांनी पत्रकारांनी केला. त्यावर खर्गे म्हणाले, याचा निर्णय पूर्णपणे पक्षश्रेष्ठांच्या हातात आहे. त्यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे कोणी सांगू शकत नाहीत. याबाबतचा निर्णय घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे सांगितले.

## महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड

नोटीस
<b>५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंगविषयी माहिती</b>

सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड (‘कंपनी’) ची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (‘एजीएम’) बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:४५ वा. (भारतीय प्रमाण वेळेनुसार) हॉटेल हयात रीजेसी, विकफिल्ड आयटी सिटी इन्फो पार्कच्या समोर, नगर रोड, विमाननगर, पुणे – ४११ ०१४ येथे आयोजित करण्यात आली असून, सदर सभेमध्ये २३ एप्रिल २०२५ रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले विषय विचारांत घेण्यात येणार आहेत. सदर सूचना, प्रतिनिधी नियुक्ती (प्रॉक्सी) फॉर्म, उपस्थिती स्लिप आणि आर्थिक वर्ष २०२४-२५साठीचा वार्षिक अहवाल, शुक्रवार, २० जून २०२५ (सूचना पाठविण्याच्या उद्देशाने ठरवलेली कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीचे शेअर्स धारक असलेल्या सदस्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर, सोमवार, ३० जून २०२५ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेले आहेत.

सेबी (लिस्टिंग दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (‘सेबी लिस्टिंग नियम’) मधील नियम ३६(१)(ब) नुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवाल आणि ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (५० वी एजीएम) पाहण्यासाठीचा वेब-लिनक आणि क्युआर कोड, ज्यामध्ये निश्चित पाथ समाविष्ट आहे, यासह पत्र, लॉगिन तपशीलांसह, कंपनीकडे आपला ई-मेल पत्ता नोंदवलेला नाही अशा सदस्यांना पाठवण्यात येत आहे. वरील दस्तऐवजांच्या छापील प्रती, सदस्यांनी मागणी केल्यास, त्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील.

५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कंपनीच्या संकेतस्थळावरील <https://www.mahascooters.com/investors.html#generalMeetings> या लिंकवर उपलब्ध आहे आणि आर्थिक वर्ष २०२५ साठीचा वार्षिक अहवाल <https://www.mahascooters.com/investors.html#annualReports> या लिंकवर उपलब्ध आहे. वरील सर्व कागदपत्रे बीएसई लिमिटेड ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) आणि केफिनच्या <https://evoting.kfintech.com> या संकेतस्थळावरीी उपलब्ध आहेत.

सेबी लिस्टिंग नियमांतील तरतुदीनुसार, कंपनी ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यवाहीचा एकमात्र थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देत आहे. थेट प्रक्षेपणासंदर्भातील अधिक माहिती ५० व्या एजीएमच्या नोटीसमध्ये दिलेली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० (जसे वेळोवेळी सुधारित करण्यात आले आहेत), सेबी लिस्टिंग नियमांतील विनियमन ४४ आणि सेबीचे दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ चे मास्टर सर्व्हेलरचे अनुपालन करत, ज्या सदस्यांकडे बुधवार, दिनांक १६ जुलै २०२५ या कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स आहेत, अशा सदस्यांना ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदानाचा हक्क आहे. ई-व्होटिंगसंदर्भातील तपशीलवार प्रक्रिया व सूचना ५० व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात, सर्व सदस्यांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येते की:

(अ) कंपनी आपल्या सदस्यांना एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतात असेल त्यासाठी ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ५० व्या एजीएमसाठी ई-व्होटिंग सेवा प्रदाता म्हणून केफिनची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(ब) रिमोट ई-व्होटिंग शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल आणि मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सांय. ५.०० वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार) समाप्त होईल.

(क) ई-व्होटिंगसाठीची कट-ऑफ तारीख बुधवार, १६ जुलै २०२५ (कट-ऑफ तारीख’) अशी राहील. ज्या व्यक्तीचे नाव वरील तारखेअखेर सदस्य नोंदवहीमध्ये किंवा लाभधारक नोंदवहीमध्ये नोंदवलेले असेल, अशा व्यक्तीसच रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्याचा अधिकार असेल. सदस्यांचे व्होटिंग हक्क त्यांच्या मालकीतील कंपनीच्या पेड-अप इक्विटी भांडवलातील इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

(ड) ज्या व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स विकत घेऊन कंपनीचे सदस्य झाल्या आहेत आणि ज्या कट-ऑफ तारखेअखेर पात्र सदस्य आहेत, त्यांनी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरून [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) या ई-मेलवर विनंती पाठवून केफिनकडून युझर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. जर ई-मेल आयडी नोंदणीकृत नसेल, तर अशा सदस्यांनी तो संबंधित डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे नोंदवावा किंवा अद्ययावत करावा.

(ई) ज्यांनी आपले ई-मेल पत्ते अद्याप नोंदवलेले नाहीत, अशा सदस्यांनी, जर त्यांचे शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील, तर संबंधित डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकडे आपला ई-मेल पत्ता नोंदवावा. ज्यांच्या नावे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात (कागदी स्वरूपात) आहेत, त्यांनी युझर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधावा किंवा स्वतःच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) या पत्त्यावर केफिन यांना ई-मेल पाठवावे.

(फ) ज्या सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेली आहे, त्यांना रिमोट ई-व्होटिंगसाठी युझर आयडी आणि पासवर्ड ई-मेलमधून पाठवण्यात आलेले आहेत. तसेच, ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनीकडे किंवा केफिनकडे नोंदवलेला नाही, अशा सदस्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रांमध्येही युझर आयडी आणि पासवर्ड नमूद करण्यात आलेले आहेत.

(ग) सभेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आणि जे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाही, तसेच ज्यांना कायदेशीररित्या मतदान करण्यास कोणतीही अडथळा नाही, असे सदस्य ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये या सभेमध्ये व्होटिंग करण्याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

(फ) ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले आहे, ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना एजीएम दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.

(ग) सभेसाठी उपस्थित सदस्यांना, सभास्थळी करण्यात आलेल्या व्यवस्था अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

(ह) ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीकडून देखरेख करण्यात येणाऱ्या लाभधारकांच्या नोंदवहीमध्ये बुधवार, १६ जुलै २०२५ या कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले आहे, अशा व्यक्तीलाच रिमोट ई-व्होटिंगसह एजीएममध्ये मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल.

(अ) ई-व्होटिंगसंदर्भातील कोणत्याही शंका अथवा तक्रारी असल्यास, सदस्यांनी <https://evoting.kfintech.com> या संकेतस्थळावरील ‘डाऊनलोड’ विभागात उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न (‘FAQs’) आणि ई-व्होटिंग युझर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा केफिनच्या टोल फ्री क्रमांक १८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधावा. याशिवाय, सदस्य खालील व्हिडीओशी संकेत साधू शकतात:

<b>श्री मोहम्मद मोहसिनुद्दीन</b> <p>वरिष्ठ व्यवस्थापक</p> <p><b>केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड</b></p> <p>युनिट<span> </span>: महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड</p> <p>सेलेनियम बिल्डिंग, टॉवर बी,</p> <p>प्लॉट नं. ३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,</p> <p>नानाक्रामगुडा, सेरिलिंगमपल्ली,</p> <p>हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत – ५०० ०३२</p> <p>ईमेल आयडी: <a href="mailto:mohsin.mohd@kfintech.com">mohsin.mohd@kfintech.com</a> / <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a></p> <p>टोल फ्री क्रमांक<span> </span>: १८०० ३०९ ४००१</p>	<b>श्री. श्रीराम सुब्रमण्यम</b> <p>कंपनी सेक्रेटरी</p> <p><b>महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड</b></p> <p>तिसरा मजला, पंचशील टेक पार्क</p> <p>विमान नगर, पुणे – ४११ ०१४</p> <p>ईमेल आयडी: <a href="mailto:investors@msls.co.in">investors@msls.co.in</a></p> <p>दूरध्वनी: (०२०) ७१५७ ६०६६</p> <p>फॅक्स: (०२०) ७१५० ५७१२</p>
---	---

याशिवाय, जर डिमेंट पद्धतीने सिक्युरिटीज असलेल्या एखाद्या वैयक्तिक भागधारकाला ई-व्होटिंगसंदर्भात शंका/तक्रारी असल्यास आणि एनएसडीएल किंवा सीडीएसएल यासारख्या डिपॉझिटरींच्या माध्यमातून ई-व्होटिंगसंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांसंदर्भात मदत हवी असल्यास खालील ठिकाणी संपर्क साधावा.

<b>एनएसडीएल</b> <b>सीडीएसएल</b>	<b>ईमेल आयडी<span> </span>:</b>
ईमेल आयडी <span> </span> : <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>	<a href="mailto:helpdesk.evoting@cdsindia.com">helpdesk.evoting@cdsindia.com</a>
टोल फ्री क्रमांक: ०२२ ४८८६७००० / ०२२ २४९९७०००	टोल फ्री क्रमांक: १८००२१०९१११
१८००१०२०९१०	

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत आणि त्यामुळे आर्थिक वर्ष २०२५ साठीचा वार्षिक अहवाल व ५० व्या एजीएमची नोटीस प्राप्त होऊ शकलेली नाही, अशा सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कंपनीच्या संकेतस्थळावर <https://www.mahascooters.com/investors.html#miscellaneous> या लिंकवर उपलब्ध असलेला फॉर्म आयएसआर-१ योग्य प्रकारे भरून, स्वाक्षरी करून आणि आवश्यक समर्थनात्मक दस्तऐवजांसह केफिनकडे सादर करून, जर सदस्यांकडे शेअर्स कागदी स्वरूपात असतील, तर त्यांचा ईमेल पत्ता व इतर केवायसी तपशील अद्ययावत करावेत. सेबीच्या संबंधित अटीचे पालन करण्यात आल्यास ही विनंती नोंदवण्यात येईल.

जर शेअर्स डिमेंट स्वरूपात असतील, तर वरील तपशील अद्ययावत करण्यासाठी सदस्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीशी संपर्क साधावा.

<b>महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड</b> <b>साठी.</b>	<b>महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड</b> <b>साठी.</b>
स्वाक्षरी/-	स्वाक्षरी/-
<b>श्रीराम सुब्रमण्यम</b>	<b>श्रीराम सुब्रमण्यम</b>
<b>कंपनी सेक्रेटरी</b>	<b>कंपनी सेक्रेटरी</b>
सीआयएन: L3५९१२MH१९७५PLC०१८३७६   <b>नोंदणीकृत कार्यालय:</b> सी/ओ. बजाज ऑटो लिमिटेड, मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे – ४११०३५   <b>दूरध्वनी:</b> (०२०) ७१५७६०६६   <b>फॅक्स:</b> (०२०) ७१५०५७१२   <b>ईमेल आयडी<span> </span>:</b> <a href="mailto:investors@msls.co.in">investors@msls.co.in</a>   <b>वेबसाइट<span> </span>:</b> <a href="http://www.mahascooters.com">www.mahascooters.com</a>	

### प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज

**मुंबई, (प्रतिनिधी) :** भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, अपेक्षेप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला आहे. आज (मंगळवारी) पाच वाजता त्यांच्या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होईल. चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

## जनहित अर्ज दाखल करण्यास परवानगी

**कोलकाता :** विधी महाविद्यालयातील सामूहिक अत्याचार प्रकरणात स्वतंत्र जनहित अर्ज दाखल करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी तीन वकिलांना परवानगी दिली. न्यायमूर्ती सौमेन सेन यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर तीन वकिलांनी स्वतंत्र जनहित अर्ज दाखल करण्याची परवानगी मागितली होती. न्यायाधीश सेन यांनी त्यास परवानगी दिली. यावर आठवड्याच्या अखेरीस सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे जनहित अर्ज दाखल केलेल्या वकिलांपैकी एकाने सांगितले. २५ जून रोजी महाविद्यालयाच्या एका खोलीत ही घटना घडली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर कोलकात पोलिसांनी मुख्य आरोपी मनोजित मिश्रा यासह प्रमित मुखर्जी आणि झैद अहमद यांना अटक केली आहे. आहे. याखेरीज, एका सुरक्षा रक्षकासही पोलिसांनी अटक केली आहे.

## बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

**१७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि ई-मतदानाची सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (‘एजीएम’) **बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:४५ वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार)** हॉटेल हयात रीजन्सी, वीकफील्ड आयटी सिटी इन्फो पार्क समोर, नगर रोड, विमान नगर, पुणे - ४११ ०१४ येथे आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये, १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्य केले जाईल. शुक्रवार, २० जून २०२५ (सूचना पाठविण्याच्या उद्देशाने कट-ऑफ तारीख) रोजी शेअर्सधारक सदस्यांना प्रॉक्सी फॉर्म, उपस्थिती स्लिप आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह सदर सूचना, सोमवार, ३० जून २०२५ रोजी त्यांच्या नोंदणीकृत ईमेल-आयडीवर ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे.

सेबी (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (सेबी सूचीबद्ध नियम)च्या नियम ३६ (१)(ब) नुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल आणि १७व्या एजीएमची सूचना पाहता व हाताळता यावे अचूक मार्गासह वेब-लिनक आणि क्युआर कोड समाविष्ट असलेले तसेच रिमोट ई-मतदानासाठी ज्या सभासदांनी कंपनीकडे त्यांच्या ईमेल-आयडीची नोंदणी केलेली नाही त्यांना लॉग-इन अधिकार-माहितीसह एक पत्र पाठवण्यात येत आहे. ज्या सभासदांनी सदर दस्तऐवजांच्या प्रत्यक्ष कागदी प्रतींची मागणी केली आहे त्यांना ते नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येतील.

वर नमूद दस्तऐवज कंपनीचे संकेतस्थळ <https://www.bajajhousingfinance.in/annual-reports> येथे, स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ अर्थात बीएसई लि. (‘बीएसई’)च्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com), आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (‘एनएसई’)चे संकेतस्थळ [www.nseindia.com](http://www.nseindia.com) आणि केफिन टेक्नॉलॉजी लि.च्या <https://evoting.kfintech.com> या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सेबी सूचीबद्ध नियम तरतुदीनुसार, कंपनी १७व्या एजीएमच्या कार्यवाहीचे एकतर्फी थेट वेबकास्ट करण्याची सुविधा देखील प्रदान करत आहे. वेबकास्टव्हाल अधिक माहिती १७ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये उपलब्ध आहे.

कंपनी कायदाच्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० मधील तरतुदीत सुधारणा केल्यानुसार आणि सेबी सूचीबद्ध नियम मधील नियम ४४ आणि ११ नोव्हेंबर २०२४ च्या सेबी मास्टर परिपत्रकानुसार, सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येते की:

अ) एजीएममच्या सूचनेत केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे म्हणून कंपनी सभासदांसाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. १७ व्या एजीएमसाठी केफिनला ई-मतदान सेवा प्रदाता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ब) रिमोट ई-मतदान शनिवार, १९ जुलै २०२५ (सकाळी ९.०० वाजता, भारतीय प्रमाण वेळेनुसार) सुरू होईल आणि मंगळवार, २२ जुलै २०२५ (संध्याकाळी ५.०० वाजता, भारतीय प्रमाण वेळेनुसार) बंद होईल. मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेनंतर (भारतीय प्रमाण वेळेनुसार) रिमोट ई-मतदानाला परवानगी देण्यात येणार नाही.

क) ई- मतदानासाठी कट-ऑफ तारीख बुधवार, १६ जुलै २०२५ (कट-ऑफ तारीख) असेल. नमूद तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंदवलेले असेल फक्त तीच व्यक्ती एजीएममध्ये रिमोट ई-मतदान तसेच ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. सभासदांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

ड) ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत आणि जे कट-ऑफ तारखेनुसार पात्र भागधारक आहेत, ते नोंदणीकृत ईमेल आयडी वरून [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) वर विनंती पाठवून केफिनकडून युझरआयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात.

ई) ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदवलेले नाहीत त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक शेअर्सच्या संदर्भात, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून डिपॉझिटरीकडे ईमेल-आयडी नोंदवावे अशी विनंती करण्यात येत आहे. ज्या सभासदांकडे प्रत्यक्ष कागदी स्वरूपातील सिक्युरिटिज आहेत त्यांनी युझर-आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी १८०० ३०९ ४००१ या टोलमुक्त नंबरवर किंवा आपल्या नोंदणीकृत ईमेल-आयडीवरून केफिनशी [evoting@kfintech.com](mailto:evoting@kfintech.com) यावर संपर्क करावा.

फ) ज्यांना सूचना ईमेलने पाठवली जाते त्यांना रिमोट ई-मतदानासाठी युझर आयडी आणि पासवर्ड ईमेलने पाठवला जातो आणि ज्या सभासदांचे ईमेल-आयडी कंपनी किंवा केफिनकडे नोंदवलेले नाहीत त्यांना पाठवलेल्या पत्रात युझर आयडी आणि पासवर्ड छापून पाठवलेला आहे.

ग) सभेला उपस्थित सभासद आणि ज्यांनी ई-मतदानाच्या मध्यमातून ठरावांवर आपले मत दिले नाही आणि त्यांना असे करण्यापासून बंदी घातलेली नाही, ते ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये मतदान करण्यासंबंधीच्या सूचना, १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनेत नमूद केलेल्या आहेत.

ह) एजीएमपूर्वी ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएममध्ये उपस्थित / सहभागी होऊ शकतात पण त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही.

इ) ई-मतदानाशी संबंधित काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्य <https://evoting.kfintech.com> येथे उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (‘एफएक्यू’) किंवा ई-मतदान वापरकर्ता हस्तपुस्तिका पाहू शकतात. शिवाय, ई-मतदानासंबंधी तक्रारीचे निवारण करण्यासाठी खाली नमूद संपर्क तपशीलावर सभासद संपर्क करू शकतात.

<b>मोहम्मद मोहसिनुद्दिन</b> <p>वरिष्ठ व्यवस्थापक,</p> <p><b>केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड</b></p> <p>युनिट बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड</p> <p>सेलेनियम बिल्डिंग, टॉवर बी,</p> <p>प्लॉट नं. ३१-३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट,</p> <p>नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली,</p> <p>हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा - ५०० ०३२.</p> <p>ईमेल आयडी: <a href="mailto:mohsin.mohd@kfintech.com">mohsin.mohd@kfintech.com</a> / <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a></p> <p>टोल फ्री: १८०० ३०९ ४००१</p>	<b>अतुल पाटनी</b> <p>कंपनी सचिव</p> <p><b>बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड</b></p> <p>५वा मजला, बी२ सेरेब्रम आयटी पार्क,</p> <p>कुमार सिटी, कल्याणी नगर, पुणे - ४११ ०१४,</p> <p>महाराष्ट्र.</p> <p>ईमेल आयडी: <a href="mailto:bhfinvestor.service@bajajhousing.co.in">bhfinvestor.service@bajajhousing.co.in</a></p> <p>दूरध्वनी: (०२०) ७१८७ ८०६०</p>
---	--

ज) डिमेट्रीअलाइड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे वैयक्तिक शेअरहोल्डर्स डिपॉझिटरी(ज) (म्हणजे एनएसडीएल आणि सीडीएसएल) कडे ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणत्याही समस्यांसाठी खालील संपर्क तपशीलांवर संपर्क साधू शकतात:

<b>एनएसडीएल</b>	<b>सीडीएसएल</b>
ईमेल आयडी: <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a>	ईमेल आयडी: <a href="mailto:helpdesk.evoting@cdsindia.com">helpdesk.evoting@cdsindia.com</a>
टोल फ्री नंबर <span> </span> : (०२२) ४८८६ ७०००/ १८०० १०२० ९९०	टोल फ्री नंबर: १८०० २१०९ ९११

ज्या सभासदांनी आपले ईमेल-आयडी आणि पत्ता नोंदवलेला नाही आणि म्हणून त्यांना आर्थिक वर्ष २०२५ चा वार्षिक अहवाल आणि १७व्या एजीएमची सूचना प्राप्त झालेली नाही त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कंपनीचे संकेतस्थळावर, <https://www.bajajhousingfinance.in/investor-relations-investor-request-forms>, येथे उपलब्ध ISR-1 फॉर्म व्यवस्थित भरून आणि स्वाक्षरी करून आणि प्रत्यक्ष कागदी स्वरूपातील धारक असल्यास आवश्यक सहाय्यक दस्तऐवजांसह अद्ययावर ईमेल-आयडी आणि पत्ता सादर करावे. या संदर्भात सेबीच्या आवश्यकतांचे पालन केल्यास विनंती नोंदणीकृत केली जाईल. डिमेंट धारक असल्यास, आपल्या संबंधित डीपीशी संपर्क साधण्याची विनंती सभासदांना करण्यात येत आहे.

	बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड साठी
ठिकाण : पुणे	स्वाक्षरी/-
तारीख: ३० जून २०२५	अतुल पाटनी
	कंपनी सचिव
<hr/>	
कंपनी ओळख क्र.: एल६५९१०पीएन२००८पीएलसी१३२२२८   नोंदणीकृत कार्यालय: बजाज ऑटो लिमिटेड कॉम्प्लेक्स मुंबई-पुणे मार्ग, आकुर्डी, पुणे-४११०३५   दूरध्वनी क्र.: (०२०) ७१८७ ८०६०	
ईमेल आयडी: <a href="mailto:bhfinvestor.service@bajajhousing.co.in">bhfinvestor.service@bajajhousing.co.in</a>	
संकेतस्थळ: <a href="https://www.bajajhousingfinance.in/">https://www.bajajhousingfinance.in/</a>	